

Seat No.	
-------------	--

B.A. (Part - II) (Semester - III) Examination, May - 2019**ECONOMICS (Optional) (Paper - III)****MACRO ECONOMICS (Part - I)****Sub. Code : 61967****Day and Date : Tuesday, 07 - 05 - 2019****Total Marks : 50****Time : 03.00 p.m. to 05.00 p.m.****Instructions:** 1) All questions are compulsory.

- 2) Figures to the right indicate full marks.
- 2) Draw neat diagrams wherever necessary.

Q1) Complete the following sentences by choosing the correct alternative.

- i) _____ aspects are studied in the Macro Economics.
 - a) National Income
 - b) Employment Theory
 - c) Trade Cycles
 - d) All of the above
- ii) _____ = Gross Domestic Product + Export — Import.
 - a) National Income
 - b) Personal Income
 - c) Per-capita Income
 - d) Gross National Product
- iii) Macro economics is concerned with _____
 - a) Whole economy
 - b) Individual economy
 - c) Agricultural economy
 - d) None of these
- iv) In the Transaction approach, more importance is given to _____
 - a) Supply of money
 - b) Demand for money
 - c) Velocity of money
 - d) Rate of interest
- v) National Income is measured for the period of _____
 - a) Two years
 - b) One year
 - c) Five years
 - d) Ten years
- vi) The Cash Balance Approach has emphasized _____ function of money.
 - a) Medium of exchange
 - b) Store of value
 - c) Measure of value
 - d) none of these
- vii) The rate of _____ development can be measured with the help of national income date.
 - a) Economic
 - b) Population
 - c) Personal
 - d) Cultural



viii) The concept of velocity of circulation of money has been developed by _____

- a) Adam Smith
- b) Irvin Fisher
- c) Alfred Marshal
- d) A.C.Pigou

ix) According to _____ level of employment depends upon effective demand.

- a) Lord J.M.Keynes
- b) Prof. Pigou
- c) Adam Smith
- d) Joseph Schumpeter

x) General Price level is a _____ variable.

- a) Micro Economic
- b) Macro Economic
- c) Micro and Macro Economic
- d) None of these

Q2) Answer the following questions:

a) Explain the Macro Economic Variables. [10]

OR

Explain the importance of National Income Data.

b) Explain the Fisher's Quantity Theory of Money. [10]

OR

State the factors affecting on Consumption Function.

Q3) Write short notes (Any four) [20]

- a) Importance of Macro Economics.
- b) Gross National Product.
- c) Simple Index Number.
- d) Multiplier.
- e) Production method of measuring National Income.
- f) Say's Law of market.

मराठी रूपांतर

- सूचना : 1) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
 2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
 3) आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढा.



प्र.1) योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण लिहा.

[10]

- i) स्थूल अर्थशास्त्रात यांचा अभ्यास केला जातो.
 - अ) राष्ट्रीय उत्पन्न
 - ब) रोजगार सिधांत
 - क) व्यापार चक्रे
 - ड) वरील सर्व
- ii) = स्थूल देशांतर्गत उत्पादन + निर्यात - आयात
 - अ) राष्ट्रीय उत्पन्न
 - ब) व्यक्तिगत उत्पन्न
 - क) दरडोई उत्पन्न
 - ड) स्थूल राष्ट्रीय उत्पादन
- iii) समग्रलक्षी अर्थशास्त्र याशी संबंधित असते.
 - अ) संपूर्ण अर्थव्यवस्था
 - ब) व्यक्तिगत अर्थव्यवस्था
 - क) कृषी अर्थव्यवस्था
 - ड) या पैकी नाही
- iv) व्यवहार दृष्टिकोणात ला अधिक महत्व दिले आहे.
 - अ) पैशाचा पुरवठा
 - ब) पैशाची मागणी
 - क) पैशाचा भ्रमणवेग
 - ड) व्याजदर
- v) राष्ट्रीय उत्पन्न वर्षाच्या कालावधीसाठी मोजले जाते.
 - अ) दोन
 - ब) एक
 - क) पाच
 - ड) दहा
- vi) रोख शिळ्क दृष्टिकोनात पैशाच्या कार्यावर भर दिला आहे.
 - अ) विनिमय माध्यम
 - ब) मूल्य संग्रह
 - क) मूल्यमापन
 - ड) यापैकी नाही
- vii) राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीच्या सहाय्याने विकास दराचे मापन करता येते.
 - अ) आर्थिक
 - ब) लोकसंख्या
 - क) व्यक्तिगत
 - ड) सांस्कृतिक
- viii) पैशाच्या भ्रमणवेगाची संकल्पना यांनी विकसित केली.
 - अ) अँडम स्मिथ
 - ब) आर्यविन फिशर
 - क) आलफ्रेड मार्शल
 - ड) ए.सी.पिंग
- ix) यांच्या मते रोजगार पातळीही प्रभावी मागणीवर अवलंबून असते.
 - अ) लॉर्ड जे.एम.केन्स
 - ब) प्रा.पिंग
 - क) अँडम स्मिथ
 - ड) जोसेफ शुंपीटर

प्र.2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- अ) समग्रलक्षी आर्थिक चलांचे स्पष्टीकरण करा.
किंवा

[10]

राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचे महत्व स्पष्ट करा.

- ब) फिशर यांचा पैशाचा चलनसंख्यामान सिधांत स्पष्ट करा.
किंवा

[10]

उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक विशद करा.

प्र.3) टीपा लिहा. (कोणत्याही चार)

- अ) स्थूल अर्थशास्त्राचे महत्व
 ब) स्थूल राष्ट्रीय उत्पादन
 क) साधा निर्देशांक
 ड) गुणक
 इ) राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत
 फ) 'से' यांचा बाजारविषयक सिध्दांत

[20]

⊕ ⊕ ⊕